

KRANTI INDUSTRIES LIMITED

Date: February 14, 2023

To, The Manager, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai- 400001

Script Code: 542459 Script Symbol: KRANTI

Subject: Submission of News-Paper Advertisement with respect to publication of 3rd Quarter and Nine Months ended December 31, 2022 Financial Results (Standalone as well as Consolidated)

Dear Sir/Madam,

We wish to inform that pursuant to Regulation 47 and Regulation 30 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosed herewith the Newspaper publication copies of the extract of Standalone and Consolidated Financial Results for the 3rd Quarter and Nine Months ended December 31, 2022, published in below mentioned Newspapers on Tuesday, 14th February, 2023.

- 1. Financial Express (English Edition) and
- 2. Loksatta (Marathi Edition)

The newspaper publication is also uploaded and available on our company website: www.krantiindustries.com

You are requested to kindly take the same on record please.

Thanking you.

Yours' sincerely,

For KRANTI INDUSTRIES LIMITED

BHAVESH SELARKA

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER MEMBERSHIP NO.: A42734

Enclosed: as above.

FINANCIAL EXPRESS

Registered Office: Yes Bank House, Western Express Highway, Santacruz (E), Mumbai, 400 055. Branch Office: YES Bank Ltd., Plot No. 69/4, 3rd Floor, Mutha Sumphony, Law College Road, Erandwane, Pune 411004

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of YES Bank Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financials Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the respective borrowers, co-borrowers, mortgagers & guarantors mentioned hereunder to repay the amounts mentioned in the notices U/s.13(2) of the said Act within a period of 60 days.

The borrowers having failed to repay the said amount, notice is hereby given to the borrowers and public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on me under 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Rules.

The respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealing with this property will be subject to the charge of the YES Bank Ltd. for the respective

Name of Borrower	Loan Description of Secured Asset Amount	Date of Notic U/s.13(2)		
Traine of Bollows	A/c. No.		(Rs.)	Date of Possession
Tejpalsingh Premsingh Sandhu and Asha Tejpalsingh Sandhu	AFH000800 216910 & AFH000800	Flat No. 10, 4th Floor, Muktai Apartment, Survey No. 62, Village- Kiwle, Tal Haveli, DistPune.	₹ 27,59,975.31	28-10-2022 08-02-2023
Asia rejpaisingii canana	222791	Travell, Dist1 une.		
Prashant Rangnath Sonawane and	AFH000800	Flat No. 304 on 3rd Floor in "E" Wing in the project known as "Maval Shades", S. No. 40/1/1, 40/1/2, 40/1/3 40/1/4, Village-	₹	28-10-2022
Amruta Prashant Sonawane	791322	Vadgaon, TaMaval, DistPune 412106 along with parking area 220 Sq.Ft.	34,67,632.17	08-02-2023
Narendra Gorakhnath	AFH000800	Flat No.4, 1st Floor, in Building known as "Sulochana Niwas" CTS. No. 4663	₹	18-08-2022
Dhole and Priyanka Narendra Dhole	402071	situate at Mauje Talegaon Dabhade, Tal- Maval, Dist. Pune- 410506	10,19,389.83	08-02-2023
20.00.2020.00	4 EL 1000000	Flat/Apartment No. 315 on 3rd Floor, Building/Wing C9, "Sara City -C", Gat No.	₹	18-10-2022
Ramdas D. Kharabi and Kajal Ramdas Kharabi	AFH000800 589490	137 to 145, 150 & 152 to 157, Mouje Kharabwadi, Chakan, Tal. Khed, Dist Pune 410501.	12,56,901.63	09-02-2023
Satish Ramchandra Yadav	AFH000800	Flat No. 601, B1, on 6th Floor, Sahyadri	₹	31-10-2022
and Vishakha Satish Yadav	738234	City, Sr. No. 254/1, Nasrapur, TalBhor, Dist. Pune 412213.	24,49,082.57	09-02-2023
Mohsin Sharfuddin Khan,	AFH000800	Flat No. 102, 1st Floor, Wing "C", "Shah	₹	12-10-2022
Zishan Sharfuddin Khan	385227	Estate" S. No. 51, Hissa No. 2A,	23,49,680.96	10-02-2023

As contemplated U/s.13(8) of the Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset. Date: 13.02.2023 Sd/- Authorized Officer

YES Bank Ltd. Place: Pune

AXIS BANK LTD.

Place: Pune

& Husna Abdul Hamid Shaikh

Registered Office:- Axis Bank Limited, "Trishul", 3rd Floor, Opp Samartheshwar Temple, Near Law Garden Ellisbridge, Ahmedabad – 380006.

Kondhwa Khurd, Tal. Haveli, Dist.-Pune.

Branch Address :- Axis Bank Ltd., Sterling Plaza, Ground Floor, Opp. Sai Service Petrol Pump, J.

Rule 8(1) Possession Notice

Whereas the Authorized Officer of Axis Bank Ltd, under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002(herein after referred as "said Act") & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective notice. The Concerned Borrowers Guarantors / Mortgagors having failed to repay the respective due amounts, notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/Mortgagors/Guarantors in particular and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act on the date mentioned below. The Concerned Borrowers/Coborrowers/Guarantors/ mortgagors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties will be subject to the charge of Axis Bank Ltd for

The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Sr. No	Borrowers/Co-	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice Date of Possession	Description of Immovable property
1.	 SULOCHANA SUNIL SANDBHOR 1163, Bajrang Wadi, 			All the piece and parcel of Flat No.101, building No. 1, Wing B
	Talegaon Road Parisar, Pune Nagar Road,	Thousand Four Hundred Sixty Eight Only) the amount o/s as on 26/07/2021 & (this amount includes interest applied till 26/07/2021 only) & together with further interest thereon at the contractual rate of interest from 27/07/2021	10/02/2023	admeasuring 64.04 Sq. Mtrs. carpet area in the building along with usable floor, area of enclosed balcony admeasuring about 10.05 Sq. Mtrs and attached usable floor area of terrace 06.25 Sq. Mtrs. and with allotted car parking No. Open 7, in building No. 1, in the project known as VISHAL VISHWA PHASE II, situated at Gut No. 3672, 3673, 3679 & 3688 Talegaon Dhamdhere, Tal. Shirur, Dist. Pune. 412208
2.	CHRISTINA WILLIAM NARCIS BYREL WILLIAM NARCIS	Rs.26,39,959/- (Rupees Twenty Six Lakh Thirty		All the piece and parcel of Flat No. F- 404, Building No.3, admeasuring
	Flat No. 2, Wing A/02, Triveni Apartment, Janata Colony, Nr. Sebbastian School, Daund, Pune. 413801.	Nine Thousand Nine Hundred Fifty Nine Only) amount as on 16.04.2021 being the amount due & (this amount includes interest applied till 16.04.2021 only) & together with further contractual rate of interest from 17.04.2021 thereon till the date of payment	10/02/2023	64.04 Sq. Mtrs. (689.00 Sq. Ft.) carpet area in the building along with usable floor area of enclosed balcony admeasuring about 10.05 Sq. Mtrs. Usable floor of the attached balcony and attached usable floor area of terrace 07.10, Sq.Mtrs. making tota usable floor area including the carpet area is as above 4th floor and with allotted covered Car Parking No. Dr. 15, in Building No. 3, at VISHAI VISHWA PHASE II situated at Gut No. 3672, 3673, 3679, 3688 Talegaor Dhamdhere, Taluka Shirur, Pune. On or Towards East- Wing G On or Towards South-Internal Road & Oper Space, On or Towards West-Flat No. F. 604, On or Towards North- Flat No. F. 601

SRIVATSA ENCIVIL PRIVATE LIMITED

Regd. Office: "Suyog Navkar" CTS No. 36/1, 37/1, 38, F.P. No. 394,395A, Gultekadi, Pune 411 037. CIN: U45209PN2021PTC204476, Email ID: accounts@suyoggroup.com, Contact No.: 9372150025

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 31st Dec. 2022 [Regulation 52(8), read with regulation 52(4) of the Listing Regulations]

SI. No.	Particulars	Qtr. ending/ current year ended 31.12.2022	Corresponding Qtr. for the Previous year ended	previous year ended 31.03.2022
1.	Total Income from Operations	4,51,47,087	N.A.	Nil
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,13,149)
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,13,149)
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,09,056)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(16,89,930)	N.A.	(15,09,056)
6.	Paid up Equity Share Capital	1,00,000	N.A.	1,00,000
	Reserves (excluding Revaluation Reserve)	(2,15,95,365)	N.A.	(15,09,056)
	Securities Premium Account	Nil	N.A.	Nil
	Net worth	(2,14,95,365)	N.A.	(14,09,056)
	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	1,01,78,50,815	N.A.	7,26,000
	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	N.A.	Ni
	Debt Equity Ratio	10178.51	N.A.	7.26
	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -	(2,008.63)	N.A.	(150.91)
.00	1. Basic:			
88	2. Diluted:			
14.	Capital Redemption Reserve	Nil	N.A.	Nil
	Debenture Redemption Reserve	Nil	N.A.	Nil
_	Debt Service Coverage Ratio	0.79	N.A.	0
17.	Interest Service Coverage Ratio	0.79	N.A.	0

 Exceptional and/ or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in ccordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

for Srivatsa Encivil Private Limited

Date: 13 /02 /2023

financial exp.epar.in

Place: Pune

Kalpesh Shah Nilesh Shah Director Director DIN: 00004946 DIN: 00004924

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED MANAPPURAM HOME

FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD

Regd Office: IV/470A (OLD)W/638A(NEW) Manappuram House Valapad Thrissur, Kerala 680567 Corp Office: Manappuram Home Finance Limited, Third Floor, Unit No. 301 to 315, A Wing, 'Kanakia Wall Street', Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai 400093, Maharashtra. Phone No. 022-66211000, Website: www.manappuramhomefin.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest "[Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice calling upon the borrowers and co-borrowers to repay the amount mentioned in the notice and Interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Actual possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said *[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Home Finance Ltd as mentioned below for each of the respective properties:

Sr. No.		Description of Secured Asset in respect of which Interest has been created	Outstanding Amount & Date of Demand Notice sent	Date of possession Notice
10	ARMAN HANIF MULANI,NAJMIN ARMAN MULANI,SHAMSHAD HANIP MULANI/CO90COLONS00000 5008783/SATARA	G P Milkat No. 461, At Post Nemat Wadi,tal Pandharpur, Dist Solapur, P.O Bardi, Maharashtra, Pin: 413302		10-02-2023
_		•	0.0	

Place: Maharashtra Manappuram Home Finance Ltd

EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED Edelweiss Registered Office: Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall , Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai - 400 070. Regional Office: Office No.208-210, 2nd Floor, Kakde Bizz Icon, CTS 2687B, Ganeshkhind road, Bhamburde, Shivaji Nagar Pune-411016

POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF THE SARFAESI ACT, 2002 Whereas the Undersigned being the Authorized Officer of EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance, 2002 order 3 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules 2002 issued Demand Notices to the Borrower/s as detailed hereunder, calling upon the respective Borrowers to repay the amount mentioned in the said notices with all costs, charges and expenses till actual date of payment within 60 days from the receipt of the same. The said Borrowers/Co borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Co borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act r/w Rule 8 of the said Rules in the dates mentioned along-with the Borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of

Date: 14.02.2023

Details of the Borrowers, Co-borrowers and Guarantors, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed thereunder and Date of Possession is given as under:

EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED. For the amount specified therein with future interest, costs and charges from

1.Name and Address of the Borrower, Co Borrower, Guarantor And Loan Amount:

1.MOHSIN SIKANDAR MHALDAR (BORROWER) 6/933 Sutar Mala Gala No 2, Ichalkarnji Hatkanangale, Near Niramay Hospital, Kolhapur, Ichalkaranji 4161151. 2. PARVIN MOHSIN MHALADAR (CO-BORROWER) 6/933 Sutar Mala Gala No Ichalkarnji Hatkanangale, Near Niramay Hospital, Kolhapur, Ichalkaranji 416115. Also At: Danish Hotel, 8/436 Khanjire Mala, Near Tambe Classes Ichalkaranji, Near Recreation Hall, Kolhapur 416115. LAN: LKLPSTH0000074571 LOAN AGREEMENT DATE: 28TH MAY 2019 DEMAND NOTICE DATE:- 17.11.2022

LOAN AMOUNT: RS. 10,47,060/- (Rupees Ten Lakhs Forty Seven Thousand and Sixty Only) Amount Due In: Rs.10,55,284.89/- (Rupees TEN Lakhs Fifty Five Thousand Two Hundred Eighty Four and Eighty Nine

Possession date: 08.02.2023 Paisa Only) Details of the Secured Asset: All That Piece And Parcel Of The Property Bearing 65.00 Sq. Mtr. Along With Construction Thereon Having Rs No 693/1a New Cts No 9914/2. Situated At Kasba Ichalkaranji Tg. Hatkanagle Dist Kolhapur Bounded As:- East: Property Of Koravi And Survase West: Property Of Ibrahim Bairagdar North: Road

South: Property Of Bairagdar. Place: Pune Sd/- Authorized Officer Date: 14.02.2023

For EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED

AU SMALL FINANCE BANK LIMITED

GOLD AUCTION NOTICE AU Small Finance Bank Ltd. (A Scheduled Commercial Bank) having its registered office 19-A, Dhuleshwar Garden, Ajmer Road, Jaipur, notice is hereby given for the nformation to all the concern and public in general that the Gold Loan (Facility). In the undermentioned Gold Loan Account, borrower have failed to repay their dues under the facility and Bank is constrained to conduct an auction of the pledged Gold Ornaments on dated 22-Feb-2023 by private sale, if it is not closed on or before 21-Feb-2023 by borrower. :-

Loan Account No.	Name	Auction Place (Branch)	Person & Contact No
L9001090127615200	INIGUONE	AU Small Finance Bank Ltd. S.No 292 (264)(2B)3, Somvanshi Building Nr.Canara Bank, Pune- Nasik Highway Naraingaon, Tal- Junnar Pune Narayangaon Maharashtra -410504	Madhavi Dipak Wavhal- 7447724759
L9001090125674035	Dhiraj Suresh Shejwal	AU Small Finance Bank Ltd. Shop No 10, Survey No 8,9 Constructed no 8/3, 9/1/1 Wing no. B Kaul Space Opposite reliance Mart, Kharadi Hadapsar Maharashtra -411014	Sandeep Prabhakar Munde- 7030890274

Auction will beheld on 22-Feb-2023 between 10.00 AM to 2.00 PM. AU Bank reserve the rights to remove & change the auction date without any prior intimation.

Date- 13-Feb-2023 Authorised Signatory,

AU Small Finance Bank Limited Place- Pune

EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED Edelweiss Registered Office Situated At Tower 3, Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai - 400 070.

Regional Office Address: - Office No. 208-210, 2nd Floor, Kakade Bizz Icon. Ganeshkhind Road, CTS 2687B Bhamburde, Shivaji Nagar, Pune 411 005 DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal & interest of the loan facilities obtained by them from the EHFL and the said loan accounts have been classified as Non-Performing Assets(NPA). The Demand notice was issued to them under Section 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act 2002(SARFAESI Act) on their last known address. In addition to said demand notice, they have been informed by way of this public notice.

Details of the Borrowers, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under: Name and Address of the Borrower, Co Borrower, Guarantor And Loan Amount

 BHIMASHANKAR SIDRAM METIPATIL (BORROWER)
 PADMA BHIMASHANKAR METIPATIL (CO-BORROWER) 319, 55/19 Shahir Vasti, Near Vitthal Mandir, Bhavani Peth, North Solapur 413002 LAN: LSLPSTH0000092338 LOAN AGREEMENT DATE: 29.12.2021 DEMAND NOTICE DATE: 17.01.2023

LOAN AMOUNT: RS.22,68,000/- (Rupees Twenty Two Lakh Sixty Eight Thousand Only) Amount Due in: Rs.24,04,257.73/- (Rupees Twenty Four Lakhs Four Thousand Two Hundred Fifty Seven and Seventy Three Paisa Only)

Details of the Secured Asset: All The Part And Parcel Bearing West South Corner Towards West Road Side Portion Of 37.17 Sq. Mtr. I.E. 400 Sq. Ft. Out Of Cts Final Plot No. 55/19/A. T.P. No. 2 Total Adm. 185.62 Sq. Mtr. Bhavani Peth. Tq. North Solapur, Dist. Solapur 413002. Within Limits Of Solapur Muncipal Corporation (Hereinafter Referred To As "Said Property)" The Said Property Is Bounded As: East: Final Plot No. 55/24 West: Road South: Final Plot No. 55/19/B

North: Remaining Portion Of Plot No. 55/19/A You the above Borrower/S are therefore called upon to make payment of the outstanding dues as mentioned hereinabove in full Within 60 Days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the SARFAESI act to enforce the above mentioned securities. Please note that as per Section 13(13) of The Said Act, You are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

Place: PUNE Sd/- Authorized Officer Date: 14.02.2023 For EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED



Solutions for Sustainable Tomorrow

MITCON Consultancy & Engineering Services Limited

Registered Office: First Floor, Kubera Chambers, Shivajinagar, Pune-411 005, Maharashtra, India Phone: +91-20-2553 4322, 2553 3309 Email: cs@mitconindia.com Website: www.mitconindia.com CIN: L74140PN1982PLC026933

Sr.	Particulars		Standalone	40		Consolidated	W)
No.		Quarter ended	Nine month	Quarter ended	Quarter ended	Nine month	Quarter ended
		31/12/2022	31/12/2022	31/12/2021	31/12/2022	31/12/2022	31/12/2021
			(Unaudited)			(Unaudited)	
1	Total income from operations	1,015.33	3,171.82	1,085.16	1,965.39	5,747.44	1,750.34
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	135.11	495.46	19.33	28.66	373.99	54.86
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	135.11	495.46	19.33	28.66	373.99	54.86
4	Equity Share Capital	1,342.15	1,342.15	1,342.15	1,342.15	1,342.15	1,342.15
5	Total Reserves including non-controlling interest (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	9,584.69	9,584.69	@ 8920.35	9,641.12	9,641.12	@ 8634.58
6	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs.10/- each) Basic (₹) Diluted (₹)	1.01	3.69	0.14	0.21	2.79	0.41
7	Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic (₹) Diluted (₹)	1.01	3.69	0.14	0.21	2.79	0.41

Authorised Officer

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter and nine month period ended 31st December, 2022 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and Company's website (www.mitconindia.com).

Place: Pune

Axis Bank Ltd Authorized Officer

Date: 13 February, 2023

@-The figures are per Ind AS

For and on behalf of Board of Directors

Mr. Anand Chalwade Managing Director



KRANTI INDUSTRIES LIMITED

Registered Office: Gat No. 267/B/1, At Post Pirangut, Tal. Mulshi, Pune – 412115 Maharashtra, India, Ph. +91 20 6675 5676, CIN: L29299PN1995PLC095016. email: info@krantiindustries.com Web: www.krantiindustries.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED **ON DECEMBER 31, 2022**

							(Rs. in lakhs
			CC	NSOLI	DATED		
Sr.	Badiaylan	F	or Quarter Ende	ed	For Nine Mo	nths Ended	Year Ended
No.	Particulars	31-12-2022 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
1	Revenue from Operations	2160.92	2485.07	2604.43	7089.76	7084.69	9371.51
2	Other Income	-6.81	0.84	3.68	-2.45	12.42	16.96
3	Total Income	2154.11	2485.91	2608.11	7087.31	7097.11	9388.47
4	Net Profit / (Loss) Before Tax	41.72	117.36	113.01	329.87	261.21	288.50
5	Net Profit / (Loss) after tax	39.19	72.11	52.02	238.62	200.22	222.66
6	Total Comprehensive Income/(loss) for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss)(after tax)	39.19	78.82	52.02	245.34	200.22	225.66
7	Paid up Equity Share Capital	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		5	18765	530		1161.82
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic; (In Rupees)	0.37	0.68	0.49	2.26	1.90	2.11
	2. Diluted (In Rupees)	0.37	0.68	0.49	2.26	1.90	2.11

NOTES: 1. Information on Standalone Financial Results are as Follows:

	97		107			(Rs. in lakhs)
Particulars	For Quarter Ended			For Nine Months Ended		Year Ended
	31-12-2022 (Unaudited)	30-09-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	31-12-2021 (Unaudited)	31-03-2022 (Audited)
Revenue from Operations	2120.90	2430.65	2558.59	6926.66	6960.00	9183.28
Profit / (Loss) Before Tax	44.58	106.93	115.42	293.21	262.71	269.53
Net Profit/ (Loss) after tax	40.53	65.18	57.51	209.04	204.81	210.36

The above is an extract of the detailed format of Financial Results of 3rd Quarter and Nine Months ended on December 31, 2022 filed with the BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the websites of Company: www.krantiindustries.com and BSELTD: www.bseindia.com.

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Monday, February 13, 2023. The Statutory Auditor of the Company Limited reviewed the aforesaid results and expressed an unmodified opinion. These Financial Results of the Company / Group have been prepared in accordance with Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standard)

Rules, 2015 (IND-AS) (as amended) and other relevant rules issued thereunder and SEBI (LODR) Regulations, 2015, as amended. By order of the Board of Directors of Kranti Industries Limited

Place: Pune Date: 14/02/2023

Sd/- Mr Sachin Subhash Vora Chairman & Managing Director DIN: 02002468



AXIS BANK LTD. रोड, पुणे - 411004

नोंदणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., "त्रिशुल", 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिजं जवळ, अहमदाबाद - 380006 शाखेचा पत्ता - ॲक्सिस बॅंक लि., स्टर्लिंग प्लाझा, तळमजला, साई सर्विसेस पेट्रोल पंप चा समोर, जे.एम.

(नियम ८(१) ताबा सूचना

ज्याअर्थी, खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभृतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभृती अंमलबजावणी अधिनियम 2002 च्या अंतर्गत तसेच प्रतिभृती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा" म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणा-या कलम 13(12) अंतर्गत खाली नमुद केलेल्या कर्जदार / गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एकुण थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उददेश्याने सचना दिली होती.

खाली नमुद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा–यांनी उक्त नियमावली सह वाचल्या जाणा-या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रूल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या

तसेच पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **ॲक्सिस बँक लि,** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील सुरक्षित मालमत्तेर्च पूर्तता करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

अ. क्र.	range in the second second	थकबाकी रक्कम रु.	तारिख ताब्याची तारिख	स्थावर मालमत्तेचे वर्णन
1.	1) सुलोचना सुनिल संधमोर	रु. 26,02,468/- (रुपये सव्वीस	28.07.2021	सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं
	1163, बजरंग वाडी, तलेगाव रोड परिसर, पुणे नगर रोड, शिकरापुर, ता. शिरूर, पुणे 412208 आनखी फ्लॅट नं. बी-101, विशाल विश्व पीएच. II, माली माला रोड एल आणि टी फाटा, जोहन डीरे को च्या जवळ., तलेगाव धामधरे, ता. शिरूर, पुणे 412208 2) रेशमा झावेद देशमुख बजरंग वाडी, तलेगाव रोड परिसर, पुणे नगर रोड, शिकरापुद, ता. शिरूर, पुणे. 412208	लाख दोन हजार चारशे अड्सष्ठ फक्त) 26.07.2021 रोजींची रक्कम आणि (या रकमेत फकत 26.07.2021 पर्यंग लागू असलेले व्याज समाविष्ट) आणि 27.07.2021 पासून पुढील करारानुसार व्याजदर. त्यावर पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत	10.02.2023	101,बिल्डिंग नं. 1, विंग बी, क्षेत्रफळ 64.04 चौ.मी. कार्पेट एरिया इमारतीमध्ये वापरण्यायोग्य मजल्यासह एरिया बंदिस्त बालकनी क्षेत्रफळ 10. 05 चौ. मी आणि टेरेसचा वापरण्यायोग्य मजला 06.25 चौ.मी आणि वापर केलेले कार पार्किंग नं. खुला 7, बिल्डिंग नं. 1, विशाल विश्वा फेस II, या नावाने बिल्डिंग ओळखली जाते गट नं. 3672,3673,3679 आणि 3688 येथे रिथत तलेगाव धामधेरे, ता. शिरुर, जि. पुणे. 412208
2.	1) क्रिस्टीना विल्लम् नारचिस	रु. 26,39,959/- (रूपये सद्विस	28.04.2021	सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं.एफ 404, बिल्डिंग नं. 3, क्षेत्रफळ 64.04
	बायरेल विल्लम नारिसस पलॅट नं. 2, विंग ए/02, त्रिवेणी अपार्टमेंट, जनता कॉलोनी, एन आर. सेबसरितअन स्कुल, वॉड, पुणे. 413801 आनखी रेलवे क्वॉटर, आरबी2, 407/सी, बंगला साइड, डिफॅस, कॉलोनी, दॉड. पुणे. 413801 आनखी फलॅट नं. एफ- 404, ब्लॉग. नं. 3, विशाल विश्व फेस II, गेट नं. 3672,3673,3679,आणि 3688, माली माला रोड, तलेगाव धमधारे, ता. शिरुर, जि, पुणे आनखी रेलवे क्वॉटर, आरबी2, 407/सी, बंगला साइड, डिफॅस कॉलोनी, दॉड, पुणे. 413801	लाख एकोन चाळीस हजार नज्ज्शे एकोनसाठ फक्त) 16.04.2021 रोजीची रक्कम आणि (या रकमेत फक्त 16.04.2021 पर्यंग लागू असलेले व्याज समाविष्ट) आणि 17.04.2021 पासून पुढील करारानुसार व्याजदर त्यावर पैसे भरण्याच्या तारखेपर्यंत	10.02.2023	चौ.मी (689.00 चौ. फुट) कार्पेट एरिया वजुने इमारत वापरण्यायोग्स इमारत बंद वालकनी क्षेत्रफळ 10.05, चौ. मी. वापरण्यायोग्य फ्लोर संलग्न वालकनी आणि जोडलेले वापरण्यायोग्य फ्लोर एरिया छत 07.10 चौ.मी. यासह एकुण वापरण्यायोग्य मजला एरिया चौथा मजला आणि दिलेले कव्हर्ड कार पार्किंग नं. डी- 15, बिल्डिंग नं. 3, विशाल विश्वा फेस II, गट नं. 3672,3673,3679,3688 येथे रिथत तलेगाव धामधेरे, तालुका शिरुर, पुणे आणि चतुर्सिमा:- पुर्वः विंग जि, दक्षिणः इंटरनल रोड आणि खुली जागा, परिचमः फ्लॅट नं. एफ-604, उत्तरः फ्लॅट नं. एफ-601
दिन ठिर	गांक : 10.02.2023 हाण : पुणे (मजकुरात संदग्धिता	असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.		सही / - प्राधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

SRIVATSA ENCIVIL PRIVATE LIMITED Regd. Office: "Suyog Navkar" CTS No. 36/1, 37/1, 38, F.P. No. 394,395A, Gultekadi, Pune 411 037.

CIN: U45209PN2021PTC204476, Email ID: accounts@suyoggroup.com, Contact No.: 9372150025

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 31st Dec. 2022 [Regulation 52(8), read with regulation 52(4) of the Listing Regulations]

SI. No.	Particulars	Qtr. ending/ current year ended 31.12.2022	Corresponding Qtr. for the Previous year ended	previous year ended 31.03.2022
1.	Total Income from Operations	4,51,47,087	N.A.	Nil
E-1000	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,13,149)
	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,13,149)
	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(16,89,930)	N.A.	(15,09,056)
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(16,89,930)	N.A.	(15,09,056)
6.	Paid up Equity Share Capital	1,00,000	N.A.	1,00,000
	Reserves (excluding Revaluation Reserve)	(2,15,95,365)	N.A.	(15,09,056)
	Securities Premium Account	Nil	N.A.	Nil
9.	Net worth	(2,14,95,365)	N.A.	(14,09,056)
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	1,01,78,50,815	N.A.	7,26,000
11.	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	N.A.	Ni
12.	Debt Equity Ratio	10178.51	N.A.	7.26
	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -	(2,008.63)	N.A.	(150.91)
	1. Basic:		į.	
	2. Diluted:			
14.	Capital Redemption Reserve	Nil	N.A.	Nil
	Debenture Redemption Reserve	Nil	N.A.	Nil
16.	Debt Service Coverage Ratio	0.79	N.A.	0
17.	Interest Service Coverage Ratio	0.79	N.A.	0

- Exceptional and/ or extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in ccordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is applicable.

for Srivatsa Encivil Private Limited Date

	5/0	5/0
	Kalpesh Shah	Nilesh Shal
te: 13 /02 /2023	Director	Director
ice: Pune	DIN: 00004924	DIN: 0000494
6450 646450 646450	CONTRACTOR TO SERVER A STURY OF STREET	REPENDING CONSCIONS



KALYANI

KALYANI FORGE LIMITED

KALYANI FORGE

Regd. Office: Shangrila Gardens, "C" Wing, 1st Floor, Opp.Bund Garden, Pune - 411 001 CIN - L28910MH1979PLC020959

TS 16949 & QS 9000 ACCREDITED COMPANY

Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine Months Period Ended 31.12.2022

		Quarter Ended		Nine Mon	Year Ended	
Sr.	Particulars	31.12.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31.03.2022
No.	Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income (I)	7,144.45	6,131.00	20,734.85	18,060.00	24,781.84
2	Profit & Loss Before Tax	349.84	96.00	235.18	333.00	402.12
3	Profit/(loss) after tax (III)-(IV)	277.42	48.00	284.81	237.00	313.26
4	Total comprehensive income for the period (V+VI)	281.38	53.00	296.69	251.00	329.11
5	Paid up Equity Share Capital [Face value ₹10/-per share]	363.90	363.90	363.90	363.90	363.90
6	Earnings per equity share :					
	Basic (in ₹)	7.63	1.33	7.83	6.52	8.61
	Diluted (in ₹)	7.63	1.33	7.83	6.52	8.61

NOTES:

- [1] The above results of Kalyani Forge Limited for the quarter and Nine months ended Dec 31, 2022 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on 13th Feb. 2023 and approved by the Board of Directors at its meeting held on 13th Feb. 2023. The Statutory Auditors have carried out a limited review of the same.
- [2] The above is an extract of the detailed format of quarterely Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.kalayniforge.co.in For KALYANI FORGE LIMITED

Sd/-ROHINI G. KALYANI **Executive Chairperson**

(DIN:00519565)

स्थळ: पुणे

पणे छावनी परिषद. Azadi _{Ka} भारत सरकार, रक्षा मंत्रालय Amrit Mahotsav गोलीबार मैदान पुणे 411001

Pune Cantonment Board Govt. of India, Ministry of Defence, Golibar Maidan, Pune 411001 "हर काम देश के नाम"

ई-मेल आई डी : ceopunecantt@gmail.com दरभाष संख्या : 020-26452159 No. CEE/ Mobile Tower/022-2023 Date: 13th February 2023

PUBLIC NOTICE SUB: REMOVAL OF UNAUTHORISED ERECTION OF MOBILE

Pune Cantonment Board is conducting a campaign of removal of unauthorized, erection of Mobile Towers erected on private properties without prior approval of the Competent Authority, which are situated on Defence land, Government of India and within the municipal and territorial limits of Pune Cantonment Board.

TOWERS ON PRIVATE PROPERTIES SITUATED ON

DEFENCE LAND, GOVERNMENT OF INDIA

All concerned are therefore cautioned and directed that any such unauthorized erection of Mobile Towers erected on private properties and situated on Defence land, Government of India shall be removed by the concerned as to one's risk, cost & consequences within a period 15 days from the date of publication of this notice

In case if no action is taken for removal of such unauthorized erection of Mobile Tower by the concerned, the same shall be removed by Pune Cantonment Board and all such material shall be confiscated and the cost of such removal will also be recovered from the concerned besides legal action asper the prevailing laws in force. CHIEF EXECUTIVE OFFICER PUNE CANTONMENT BOARD (SUBRAT PAL)

भारतीय स्टेट बँक

शाखा- भारग्रस्त मत्ता व्यवस्थापन शाखा- II पत्ताः स्टेट बँक ऑफ इंडिया,

प्राधिकत अधिकाऱ्याचे तपशील:-नावः श्री विकाश कमार ई-मेल: team3.15859@sbi.co.in मोबाईल क्र.: 9979894206 लॅंडलाईन क्र. (का): 022-41611446 पर्यायी मोबाईल क्र. 9322286282

तळ मजला, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जर्नल मार्ग. नरीमन पॉईन्ट, मुंबई- 21 फॅक्स क्र. 022-22811401

परिशिष्ट-IV- ए [नियम 8(6) ची तरतृद पाहावी] अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8(6) च्या तस्तुदीसह वाचण्यात येणास्य सिक्युरीटायझेशन अँड रिकन्ट्क्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सुचना

याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात वेते की सुरक्षित धनकोकडे तारण/भारास्त असलेल्य खालील वर्णनाच्या अचल मालमत्तेचा सुरक्षित धनको स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्राधिकृत अधिकारयांनी संरचनात्मक/ सकितिक ताला घेतलेला असून तिची सुरक्षित धनकोस श्रीमती मानसी उमंग मदान आणि श्री उमंग भारतभूषण मदान (कर्जदार व सह-कर्जदार) यांचेकडून घेणे असलेल्या रु. 3,07,12,412 + त्यावरील करारातील दराने व्याज खर्च व शुल्के (वजा असल्यास, रेख वसुली) च्या वसुलीसाठी दि, 28.02.2023 रोजी "जाशी आहे जोधे आहे" ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर खालील विनिर्देशांनुसार विक्री करण्यात येईल.

धारकाचे नाव	वर्णन	किंमत	रक्रम
मदान आणि	 सदिनका क्र. 701, सातवा मजला, निशिगंध, स.क्र. 36, हिस्सा क्र. 1/1बी/1/1 आणि हिस्सा क्र. 1/1बी/1/2, सीटीएस क्र. 752, पाषाण गाव, ता. हवेली, पुणे- 411057. क्षेत्रफळ सुमारे 168.25 चौ.मी. सोबत सुमारे 29.45 चौ.मी. चे टेरेस (4बीएचके) (सांकेतिक ताबा) आणि 2 कार पार्किंग) 	2.45	চ. 24.50 লক্ষ
ई-लिलावाचा दिनांक व वेळ	दिनांकः 28.02.2023, वेळः 60 मिनिटे, स. 11.00 ते दु. 12 प्रत्येकी 10 मिनिटांच्या अमर्याद कालविस्तारांसह	2.00 वा	जेपर्यंत
बोली वृद्धी रक्कम	रु. 2,00,000/- आणि रु. दोन लक्ष च्या पटीत		
	ण सहभागासाठी विनंतीपत्र/ केवायसी 27.02.2023 रोजी गटर करण्याचा दिलांक व वेळ 4.30 वाजेपर्यंत		

मालमत्तेच्या पाहणीचा दिनांक व वेळ | 22.02.2023 रोजी स. 11.30 ते दू. 2.30 वाजेपर्यंत संपर्क व्यक्ती/संपर्क क्रमांक श्री Piyush कुमार त्रिपाठी- 9322286282 विक्रीच्या अटी व शतींच्या तपशीलासाठी कृपया सुरक्षित धनको स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वेबसाइंटवर म्हणजे www.sbi.co.in आणि https://www.mstcecommerce.com/ auctionhome/ibapi/index.jsp येथे दिलेली लिंक पाहावी.

दिनांक: 13.02.2023 प्राधिकत अधिकारी, भारतीय स्टेट बँक स्थानः मुंबई

एडेलविस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

Edelweiss नौदणीकृत कार्यालय येथे आहे- टॉवर ३, विंग 'बी', कोहिन्र सिटी मॉल, कोहिन्र सिटी, कीरॉल रोड, कुर्ला (वेस्ट), मुंबई- 400 070. विभागीय कार्यालय पत्ताः ऑफिस नं. 208-210, दुसरा मजला, काकडे बीज आयकॉन, गणेशखिंड रोड, सीटीएस 2687बी, भांबुर्डे, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र- 411 005 सर्फेसी अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 13 (2) अंतर्गत मागणी सुचना

याडारे सचित करण्यात येते की पृत्तील कर्जदारांनी **इंएचएफएला** यांचेकडून घेतलेल्या कर्ज सविधांमधील महल व व्याजाच्या परतफेडीमध्ये कसर केलेली असन सदर कर्ज खाती अनत्पादक मत्ता (एनपीए) म्हणन वर्ग करण्यात आलेली आहेत. सिक्यरीटायद्रोशन औड रिकन्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स औड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, 2002 (सफेंसी ऑधनियम) च्या अनुच्छेद 13 (2) अंतर्गत त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर मागणी सचना जारी केली. सदर मागणी सचनेशिवाय त्यांना या जाहीर सचनेद्वोरेही कळविण्यात येत आहे. **कर्जदार, अनामती** धकबाकी, अनुच्छेद 13(2) अंतर्गत पाठविण्यात आलेली मागणी सूचना आणि मागणी केलेली रक्कम इ. चा तपशील खालीलप्रमाणे आहे: 1. कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदाराचे नाव व पत्ता आणि कर्ज रक्कम

1. भीमाशंकर सिद्राम मेतीपाटील (कर्जदार) 2. पद्मा भीमाशंकर मेतीपाटील (सह- कर्जदार) 319, 55/19 शाहीर वस्ती, विट्रल मंदिराजवळ, भवानी पेठ, उत्तर सोलापुर 413002

कर्ज खाते क्रमांक: LSLPSTH0000092338 कर्ज करार तारीख: 29.12.2021 मागणी सूचना तारीख: 17.01.2023 कर्जाची रक्कमः रु. 22,68,000/- (रु. बावीस लाख अड्सष्ट हजार फक्त)

देय रक्कमः रु. 24,04,257.73/- (रुपये चोवीस लाख चार हजार दोनशे सत्तावन्न आणि त्र्याहत्तर पैसे फक्त) अनामत मत्तेचे तपशील: सर्व खंड आणि तुकडे बेअरिंग पश्चिम दक्षिण कॉर्नरच्या पश्चिम रस्त्याच्या बाजुच्या भागाकडे, सीटीएस अंतिम प्लॉट क्रमांक 55/19/ए पैकी 37.17 ची. मी. म्हणजे 400 ची. फुट., टी.पी. क्रमांक 2 एकुण मोजमाप 185.62 ची. मी. भवानी पेठ, ता. उत्तर सोलापुर, जि. सोलापुर 413002. सोलापुर महानगरपालिकेच्या मर्यादेत (यापुढे "म्हटल्याप्रमाणे संदर्भित मालमता)" सांगितलेल्या मालमत्तेची चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेः पूर्वः अंतिम प्लॉट क्रमांक 55/24, **पश्चिमः** रस्ता, **दक्षिणः** अंतिम प्लॉट क्रमांक 55/19/बी, उत्तर: भूखंड क्रमांक 55/19/ए चा उर्वरित भाग.

वर नमुद कर्जदारांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वर नमुद मागणी केलेल्या थकबाकी रकमेचा या सूचनेच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत संपूर्ण भरणा करावा, अन्यथा निम्नस्वाक्षरीकारांना नाईलाजाने वर नमद अनामतीवर कारवाई करण्याचे पाऊल उचलावे लागेल, कपया लक्षात भ्यावे की सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 (13) अनुसार यादरम्यान आपणांस आमच्या संमतीविना वर नमूद अनामतीचे विक्री, भाडेपड़ी किंवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. स्वा/- प्राधिकत अधिकारी, स्थानः पुणे, दिनांकः 14.02.2023 एडेलविस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

⊘ kotak°

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्र. L65110MH1985PLC038137

नोंदणीकृत कार्यालय: 27 बीकेसी, सी 27, जी-ब्लॉक, बांद्रा कुलां कॉम्प्लेक्स, बांद्रे (पू), मुंबई 400051

मागणी सूचना

सिक्युरिटी इंटेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3(1) सह वाचण्यात रेणाऱ्या सिक्युरिटायद्वेशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनॅन्शिअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत. निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायक्लेशन ॲंड सिकन्ट्क्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सदर अधिनियम) अंतर्गत **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल)** चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील निवम 3 सह वाचण्यात वेणाऱ्या सदर अधिनिवमातील अनुच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर अधिनिवमातील अनुचीद 13(2) अंतर्गत मागणी सुचना पाठविल्या ज्यात पुढील कर्जदार्गना (''सदर कर्जदार'') त्या मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेल्या तसेच खाली देण्यात आलेल्या रकमांची परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वरीलच्या संदर्भात सदर कर्जदारांना पुन्हा एकदा सुचित करण्यात येते की त्यांनी सदर सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत खाली दर्शीवलेल्या रकमांचा कर्जदाराने निष्पादित केलेल्या इतर दस्तावेजांसह वाचण्यात येणाऱ्या कर्ज करारांतर्गत देय असलेल्या खाली नमूद दिनांक ते भरणा व / व वसुलीच्या दिनांकापर्यंतच्या पृद्धील व्याजासह भरणा करावा, कर्जाच्या परतफेडीच्या हमीदाखल सदर कर्जदारांनी केएमबीएल यांचेकडे पुद्धील मत्ता तारण म्हणून ठेवलेल्या आहेत.

H.	कर्जदार / सह-कर्जदार व जामीनदाराचे नाव आणि कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचनेनुसार धकबाकी रक्कम	तारण मालमत्तेचे वर्णन
STATES SECTION	कर्ज खाते क्र.: 0812535684 1) मे. आनंद ट्रेडिंग कंपनी हारे त्यांचे प्रोप्रायटर करतार सचदेव (कर्जदार) - पता : एसएफ-10, नॉर्थ ब्लॉक, सेक्रेड वर्ल्ड, वानवडी, पुणे - 411040. तसेच येथे: सदिनका क्र. 705, सातवा मजला, बिल्डींग डी, विग बी, अर्बन फेज-I, मोहम्मदवाडी, पुणे - 411060. 2. श्रीमती मीनू सचदेव (सह-कर्जदार) पता : सदिनका क्र. 705, सातवा मजला, बिल्डींग डी, विंग बी, अर्बन फेज-I, मोहम्मदवाडी, पुणे - 411060.	1,43,70,924.72/- (रुपये एक कोटी त्रेचाळीस लक्ष सत्तर हजार नऊरो चोवीस आणि बहात्तर पैसे फक्त)	मजला, बिल्डींग डी, विग बी, अर्बन फेज-I, मोहम्मदवाडी, पुणे

13(4) आणि लाग नियमांतर्गत सदर कर्जदारांच्या खर्चाने व जोखमीवर वरील अनामत मत्तांवर कारवाई करण्यात येईल. सदर अधिनियमांतर्गत सदर कर्जदारांना केएमबीएल च्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय वर नमुद मत्तांची विक्री, भाडेपद्री किंवा इतर मार्गानी हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. कुणाही व्यक्तीने सदर अधिनियम किंवा त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या निवमांमधील तरतुदीचे उद्घंघन केल्यास किया तसे करण्यास चिथावलवास सदर अधिनिवमातील तरतुदीनुसार ते कृत्य तुरुंगवास व/वा दंडास पात्र असेल स्थानः पुणे स्वा/- प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बैंक लिमिटेड करिता दिनांक: 14.02.2023

महाराष्ट्र शासन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे-४११०४५ ई-मेल पत्ता : desk9.dsys-mh@gmail.in

ई-निविदा सूचना

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचेकडून खालीलप्रमाणे अभिव्यक्ती स्वारस्य निवेदनाद्वारे आणि खुल्या स्पर्धात्मक पद्धतीने ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहेत. PWD/ CPWD/ Govt.Org/ MSME मधील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामे अपेक्षित आहेत. निविदा कागदपत्रे शासनाच्या संकेतस्थळावर येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांनी राखून ठेवला आहे. निविदा ऑनलाईन सादर करावयाची आहे आणि निविदा सादर करण्याचा अंतिम खालीलप्रमाणे राहील.

क्र.	कामाचे नाव	शेरा	
१)	विभाग, जिल्हा व तालुका क्रीडा संकुले व शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे करिता राज्यस्तर वास्तुविशारद नामिकासूची (Architecture- Cum- Project Management Consultant Panel) तयार करणेकरिता अभिव्यक्ती स्वारस्य ई-निविदा.	ई-निविदा अंदाजित किंमत रुपये, उपलब्ध कालावधी, ई-निविदा पूर्व बैठक,	
२)	महाराष्ट्रातील क्रीडा योजना आणि विकासकरिता क्रीडा विभागाला मदत करण्यासाठी धोरणात्मक कार्यक्रम व्यवस्थापन युनिट (PMU) स्थापन करणेबाबत ई-निविदा	ई-निविदा उघडणे इ. माहिती ऑनलाईन दस्तावेजमध्ये सविस्त	
	शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी, पुणे येथील जलतरण तलावाच्या देखभालीसाठी ई-निविदा	पाहावी.	
खा	लील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.	8	

- १) http://mahatenders.gov.in
- २) http://sports.maharashtra.gov.in क्रीडा व युवक सेवा संचालनालय संकेतस्थळ.
- क्र. क्रीयुसे राविजिताक्रीसं/रावापॅ/२०२२-२०२३/११५/का-९/दि. १०/०२/२०२३

(डीजीआयपीआर/२०२२-२०२३/५९२६)

आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे

सही/-

(रुपये लक्षात)

(रुपये लक्षात)

एडेलवाईज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड नोंदणीकत कार्यालय येथे आहे- टॉवर ३. विंग 'बी', कोहिनर सिटी मॉल, कोहिनर सिटी, कीरॉल रोड, कुर्ला (वेस्ट), मुंबई- 400 070. विभागीय कार्यालय पत्ताः ऑफिस नं. 208-210,

दुसरा मजला, काकडे बीज आवकॉन, सीटीएस 2687 बी, गणेशखिंड रोड, भांबुर्डे, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र- 411 005 सर्फेसी अधिनियम, 2002 च्या अनुच्छेद 8(1) अंतर्गत ताबा सुचना

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **एडेलवाईज हाउसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरीटायडोशन औड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नीन्शअल ॲसेट्स ॲंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 3) अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात येणास्या अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वाप करीत खाली नमुद करण्यात आलेल्या कर्जदारांना मागणी सचना जारी केल्या ज्यांत त्यांना सदर सचनांमध्ये नमुद रकमांची भरणा करण्याच्य दिनांकापर्यंतच्या सर्व खर्च, शुल्क व अधिभारांसह सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत परतफेड करण्याचे आवाह करण्यात आले होते. कर्जदार/सह-कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्व सचित करण्यात येते की सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 8 सह वाचण्यात वेणास्या सदर अधिनियमाच्या अनुच्छे ।३(४) अंतर्गत त्यांना बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत निम्नस्वाक्षरीकारांनी खाली नमुद मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतलेला आहे. कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधांगरीची सूचना देण्यात वेते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये व असा व्यवहार केल्यास तो **एडेलवाईज हाउसिंग फायनान्स लिमिटेड**च्या येथे नमृद रक्कम तसेच भविष्यातील व्याज, **शल्क व इतर खर्चाच्या** भाराधीन असेल. कर्जदार, सह- कर्जदार, जामीनदार, अनामत मत्ता, धकबाकी आणि अनुच्छेद 13 (2) अंतर्गत पाठविण्यात आलेली मागणी सूचना, त्याअंतर्गत दावा करण्यात आलेली रक्कम आणि ताब्याचा दिनांक इ. खाली नमृद करण्यात आलेले आहे:

. कर्जदार, सह कर्जदार, जामीनदारा चे नाव आणि पत्ता आणि कर्जाची रक्कमः . मोहसीन सिकंदर महालदार (कर्जदार) 6/933 सतार मळा, गाळा क्रमांक 2, इचलकरंजी हातकणंगले, निरामय हॉस्पिटल जवळ, कोल्हापुर, इचलकरंजी 4161151. **2. परविन मोहसीन महालदार (सह- कर्जदार)** 6/933 सुतार मळा, गाळा क्रमांक 2, इचलकरंजी हातकणंगले, निरामय हॉस्पिटल जवळ, कोल्हापर, इचलकरंजी 416115. **येथे देखील:** दानिश हॉटिल, 8/436 खंजिरे मळा, तांबे क्लासेस जवळ, इचलकरंजी, रिक्रिएशन हॉल जवळ, कोल्हापुर 416115. **कर्ज खाते क्रमांक: LKLPSTH** 0000074571 कर्ज कराराची तारीख: 28 में 2019 मागणी सूचना दिनांक: 17.11.2022 कर्जाची रक्कम: रु. 10,47,060/- (रुपये दहा लाख सत्तेचाळीस हजार साठ फक्त) **देय रक्कम: रु**. 10,55,284.89/- (रुपये दहा लाख पंचावन हजार दोनशे चौरवांशी आणि एकोणनव्वद पैसे फक्त) **ताबा तारीखः** 08.02.2023.

सुरक्षित मालमत्तेचे तपशील: पुढील संबंधित मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे 65.00 चौ. मी. सोबत त्यावरील बांधकाम, आरएस र्ग. 693/1ए, नवीन सीटीएस क्र 9914/2, कसबा इचलकरंजी ता. हातकणगले जि. कोल्हापुर येथे स्थित. **चतुःसीमा पुढीलप्रमाणे**:-पुर्व: कोरावी आणि सुरवसे यांची मालमता, पश्चिम: इब्राहिम बैरागदार यांची मालमत्ता, उत्तर: रस्ता, दक्षिण: बैरागदार यांची मालमत्ता. ठिकाणः पणे स्वा/-, प्राधिकत अधिकारी

दिनांक: 14.02.2023 एडेलवाईज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करिता

क्राती इंडस्ट्रीज लिमिटेंड

नोंदणीकृत कार्यालयः गट क्र.२६७/बी/१, मु.पो. पिरंगुट, ता. मुळशी, पुणे- ४१२११५, महाराष्ट्र (भारत) फोन: +91 20 6675 5676. CIN: L29299PN1995PLC095016. ईमेल: info@krantiindustries.com Web: www.krantiindustries.com

डिसेंबर ३१, २०२२, रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्या अखेर अलेखापरीक्षित आर्थिक परिणाम

		एकत्रित						
	तपशील	तिमाही अखेर			नऊ महिन्या अखेर		वर्ष अखेर	
अ. क्र.		31-12-2022 (अलेखापरिक्षित)	30-09-2022 (अलेखापरिक्षित)	31-12-2021 (अलेखापरिक्षित)	31-12-2022 (अलेखापरिक्षित)	31-12-2021 (अलेखापरिक्षित)	31-03-2022 (लेखापरिक्षित)	
9	व्यवसायातून उत्पन्न	2160.92	2485.07	2604.43	7089.76	7084.69	9371.51	
2	अन्य उत्पन्न	-6.81	0.84	3.68	-2.45	12.42	16.96	
3	एकूण उत्पन्न	2154.11	2485.91	2608.11	7087.31	7097.11	9388.47	
8	करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)	41.72	117.36	113.01	329.87	261.21	288.50	
4	करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)	39.19	72.11	52.02	238.62	200.22	222.66	
Ę	संबंधित काळासाठी एकूण उत्पन्न/(तोटा) करपश्चात नफा/तोटा आणि अन्य एकूण उत्पन्न/(तोटा	39.19	78.82	52.02	245.34	200.22	225.66	
6	वसूल भाग भांडवल	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	1056.24	
۷	अन्य भांडवल (पुनर्मूल्यांकन वसूली सोडून) मागील वर्षांच्या लेखापरिक्षित टाळेबंदात दाखविल्यानुसार	2	8		2	123	1161.82	
9	प्रतिसमभाग उत्पन्न (रु. १०/-दर्शनी मूल्य) (सततच्या आणि खंडित व्यवहारांसाठी) १. मूलभूत(आकडे रुपयात)	0.37	0.68	0.49	2.26	1.90	2,11	
	२. विरळ (आकडे रुपयात)	0.37	0.68	0.49	2.26	1.90	2.11	

तिमाही अखेर नऊ महिन्याअखेर वर्ष अखेर 30-09-2022 31-12-2021 31-12-2021 31-03-2022 31-12-2022 31-12-2022 तपशील (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित)

व्यवसायातून उत्पन्न	2120.90	2430.65	2558.59	6926.66	6960.00	9183.28
करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	44.58	106.93	115.42	293.21	262.71	269.53
करपश्चात निव्वळ नफा / (तोटा)	40.53	65.18	57.51	209.04	204.81	210.36
 वरील विवरण हे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५ मधील रेग्युलेशन क्र. ३३ अन्वये बी एस ई लि. यांना सादर केलेल्या ३१ डिसेंबर २०२२ अखेर संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्याअखेर सविस्तर विवरणाचा संक्षिप्त भाग आहे. विहीत नमुन्यातील आर्थिक परिणाम कंपनीच्या www.krantiindustries.com या संकेतस्थळावर आणि बीएसई लि. च्या www.bseindia.com 						

या संकेत स्थळावरही उपलब्ध आहेत.

वरील आर्थिक परिणामांचा आढावा ऑडिट किमटीने घेतलेला आहे आणि कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या सभेत मंजूरही केलेले आहे. कंपनीच्या वैधानिक

लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित पुनरावलोकन केलेला आहे आणि कोणतीही दरुस्ती न सूचविता मत दिलेले आहे. कंपनीची/समूहाची सदर आर्थिक परिणाम विवरणे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३, कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्ड) नियम २०१५ (आयएनडी-एएस) (वेळोवेळी दुरुस्त केल्यानुस् अंतर्गत केलेले त्यातील संबंधित नियम आणि सेबी (एल ओ डी आर) नियम २०१५ (सुधारित) यानुसार तयार केलेली आहेत,

क्रांती इंडस्टीज लि. च्या संचालक मंडळूचे आहेशानुसार सही / - श्री. सचिन सुभाव वोरा देतांक : १४/०२/२०२३ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक DIX: 02002468

Place: Pune. epaneerislook 2023 a.com

अधिकाराचा वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा प्र**त्यक्ष ताबा** बँकेने घेतला आहे

विशेष करून कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे

मागणी सचनेची